

may 10-15% increase in value to shareholders.

The trial begins November 14 and will be decided by Kathaleen McCormick on Delaware's Court of Chancery.

"If Musk loses this pay package in some massive way, I think we can expect to see a lot of things that are going to be really hard to predict, like what happens going forward in terms of how Tesla is run and how Twitter is paid for," said Ann Lipton, a professor at Tulane Law School. However, Lipton and other legal experts said the lawsuit by Tesla shareholder Richard Tornetta is going to be much more difficult than Twitter's case against Musk.

Musk founded and is CEO of SpaceX, one of the world's

most valuable private companies, and founded or co-founded Neuralink, which makes brain implants, tunneling venture The Boring Co, and OpenAI, an artificial intelligence research lab. Last week, he appointed himself Twitter CEO.

'PART-TIME CEO'

Tornetta's lawyers argue the 2018 package failed its stated purpose of focusing Musk on Tesla. They portray Musk as a "part-time CEO," citing his testimony that in 2018 he worked Tuesday, Wednesday and Friday at the electric carmaker and Monday and Thursday at rocket company SpaceX, according to his deposition.

in impersonation without clearly specifying "parody" will be permanently suspended," Musk wrote. AP

According to the lawsuit, Tesla's board chair Robyn Denholm said the "minimal time" Musk was at Tesla was "becoming more and more problematic" in a 2018 email to Gabrielle Toledano, who at the time was the Tesla Chief People Officer.

The company has argued the package was not about requiring Musk to punch a clock and be on site specific hours each week, but to hit "audacious" targets, enriching Musk but also shareholders like Tornetta.

loss of ₹12,776 crore to the Noida authority and ₹6,525 crore to the Greater

have been impacted. After today's order, about 40,000 homebuyers will be

est rate, the sector will be adversely impacted.

said Anurag Jhunjhunwala, president, Indian Sugar Mills Association.



Alkyl Amines Chemicals Limited

CIN : L99999MH1979PLC021796

Regd. Office: 401-407, Nirman Vyapar Kendra, Plot No.10, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 703
Tel:022-67946618 Fax:-022-67946666 E-mail: legal@alkylamines.com Web: www.alkylamines.com



Responsible Care
OUR COMMITMENT TO SUSTAINABILITY

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in crores, except per share data)

Particulars	Quarter ended			Half Year ended		Year ended
	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	411.20	477.66	352.87	888.86	746.69	1556.98
Net Profit before tax	71.35	107.45	70.94	178.80	175.25	302.11
Net Profit after tax	52.41	81.88	54.09	134.29	132.63	224.89
Total Comprehensive Income	51.38	81.58	53.38	132.96	131.20	224.54
Equity Share Capital	10.22	10.22	10.21	10.22	10.21	10.21
Earnings Per Share						
Basic:	10.26	16.03	10.59	26.29	25.98	44.04
Diluted:	10.24	16.00	10.57	26.24	25.92	43.95

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the Stock Exchanges Websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.alkylamines.com)
- The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held on November 7, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on the same date.

For ALKYL AMINES CHEMICALS LIMITED

Place : Mumbai

Date : November 7, 2022

Sd/-

YOGESH M. KOTHARI
CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

ET ascent
move up in life!

ADVERTORIAL AND PROMOTIONAL FEATURE



Applications are invited for the Posts of

- PROBATIONARY OFFICERS
- PROBATIONARY ASSOCIATES

Interested candidates may apply on or before
November 18, 2022 - 5.00 pm

For details on the eligibility criteria and the application process visit our website

www.citizencreditbank.com



भारतीय प्रबंध संस्थान बोधगया
Indian Institute Of Management
Bodh Gaya

Uruvela, Prabandh Vihar, Bodh Gaya - 824234, India

Adv. No.: IIMBG/CAO/02/2022-23/830

Advertisement for the post of Director

The Indian Institute of Management Bodh Gaya is one of the premier management institutions in India.

The Director provides academic leadership and administration to the Institute under the overall guidance of a highly accomplished Board of Governors. The Director of IIM Bodh Gaya would have the responsibility to lead the Institution and bringing it up to global standards.

Applications are invited from eligible candidates on the prescribed format for the post of Director of Indian Institute of Management Bodh Gaya. The detailed notification specifying eligibility criteria, prescribed format of application and other details are available at the Institute website: www.iimbg.ac.in.

The last date of receiving applications is 30th November 2022.

Note: Corrigendum to this advertisement, if any, will be posted at the Institute website only.



Applications are invited for the Post of

GENERAL MANAGER

Interested professionals may apply on or before
November 18, 2022 - 5.00 pm

'India Needs \$300 b More to Meet Green Energy Goal'

New Delhi: India will need additional investment of around \$300 billion to complete the 500-gigawatt (GW) renewable energy capacity target by 2030, according to a report. With 165 gigawatts (GW) generation capacity already in place, the country is on the right trajectory to meet its goal of having 50% of energy needs through the renewable portfolio, the Arthur D Little (ADL) report said on Monday.

"India needs (additional) strategic investments of over \$300 billion to achieve its clean energy capacity target of 500 GW by 2030," the study titled 'Powering India's Energy Vision 2030' said.

As per the study, India's electricity consumption is expected to grow at an annual rate of 5.4% over the next decade, with annual demand touching 2,300 billion units (BUs) by 2030.

However, at the current pace, generation will reach only 2,024 BUs by 2030, it said. —PTI

Unsold Housing Stock Down 12% Across 9 Cities on Better Sales

New Delhi: Unsold housing stock across nine major cities fell 12% year-on-year to 1.77 lakh units in

Sundaram-Clayton Limited

Regd office: "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006.

Tel : 044-2833 2115 Fax : 044 - 2833 2113

Website : www.sundaram-clayton.com Email : corpsec@sundaramclayton.com

CIN : L35999TN1962PLC004792

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

